

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण  
पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या तांत्रिक/  
प्रशासकीय/ अंमलबजावणी  
अधिकारांमध्ये सुधारणा करणेबाबत

महाराष्ट्र शासन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन शुद्धिपत्रक क्रमांक: जजीमि २०१९/प्र.क्र. १३८/पापु १०

सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल,

क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई

तारीख: २५ फेब्रुवारी, २०२२

वाचा-

१. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र. आपना -१०११/ प्र.क्र.८७/ पापु १५, दि.१३.०४.२०११
२. शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजमि २०१९/ प्र.क्र.१३८/ पापु १० (०७), दि.०४.०९.२०२०
३. शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजमि २०१९/ प्र.क्र.१३८ (भाग-२) / पापु १० दि.१०.०३.२०२१
४. शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्र.जजमि २०१९/ प्र.क्र.१३८/ पापु १० (०७) दि.२२.०९.२०२१

प्रस्तावना-

राज्यात जल जीवन मिशन राबविण्याकरीता संदर्भ क्र.२ दि.०४.०९.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या तांत्रिक / प्रशासकीय /अंमलबजावणीचे अधिकार संदर्भिय क्र.३ दि.१०.०३.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत.

जल जीवन मिशनच्या प्रगतीसाठी, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारांमध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. यास अनुसरून, संदर्भिय क्र.३ दि.१०.०३.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या तांत्रिक/

प्रशासकीय/अंमलबजावणीचे अधिकारांमध्ये सुधारणा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेस अधिकार उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

### शासन शुद्धिपत्रक-

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या तांत्रिक/प्रशासकीय/अंमलबजावणीचे अधिकार संदर्भिय क्र.३ च्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे समाविष्ट करण्यात येत आहे.

०२. जल जीवन मिशनच्या प्रगतीसाठी, रू.२.०० कोटी ते रू.५.०० कोटी पर्यंत किंमतीच्या स्वतंत्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या निविदा स्विकृतीचे अधिकार व अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणालाही राहतील. तथापि, स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्याचे अधिकार पुढीलप्रमाणे असतील.

i) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन - संबंधित जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार

ii) प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - संबंधित जिल्हा परिषदेचा ठराव नसल्यास

०३. जल जीवन मिशन मधील स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेंतर्गत स्रोत बळकटीकरणाच्या उपाययोजना व दुहेरी पंपावर आधारित नळ पाणी पुरवठा योजनांच्या (पारंपारिक व अपारंपारिक उर्जेवर आधारीत) अंमलबाजवणीचे अधिकार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला देण्यात येत आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या उपाययोजनांची निवड जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनमार्फत करण्यात येईल. अशा उपाययोजनांच्या रू.५०.०० लक्ष मर्यादेपर्यंतचे तांत्रिक मान्यतेचे अधिकार शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग . क्र. आपना - १०११/ प्र.क्र.८७/ पापु १५,दि.१३.०४.२०११ नुसार राहतील.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०२२३१०५०४९४९२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनुष्का दळवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

१. मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री, पाणी पुरवठा स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे वरिष्ठ स्वीय्य सहायक, मंत्रालय, मुंबई.
४. मिशन संचालक, जल जीवन मिशन (राज्य पाणी व स्वच्छता मिशन), बेलापूर, नवी मुंबई.
५. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
६. आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
८. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व)
९. उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी (सर्व), पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. कार्यकारी अभियंता / उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व)
११. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद (सर्व)
१२. निवडनस्ती -कार्यासन- पापु १०